



Oriental Veneer Products Ltd.

CIN of the Company: L35100MH1991PLC060686

Corporate Office: 16, Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai – 400 010.

Tel : +91 22 6138 9400 . Fax: 6138 9401 . Email: compliance.ovpl@gmail.com . Website: www.ovpl.co.in

November 06, 2020

To,
BSE Limited,
1st Floor, New Trading Wing,
Rotunda Bldg, P.J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

Dear Sir/Madam,

Scrip Code No.: 531859

Sub: Submission of newspaper copies of publication of Extract of statement of Unaudited Consolidated Financial results for the quarter and half year ended September 30, 2020.

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has published Extract of statement of Unaudited Consolidated Financial results for the quarter and half year ended September 30, 2020 which have been published in '**Business Standard**' (all India Edition) in English Language & in '**Navakal**' (Maharashtra Edition) in Marathi Language dated November 06, 2020.

Please find attached the copies of the aforesaid advertisement.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,
For **Oriental Veneer Products Limited**

Sonam Gupta
Company Secretary

Encl.: as above



BPL LIMITED

Regd. Office: BPL Works, Palakkad - 678007, Kerala, CIN: L28897KL1963PLC002015, e-mail: investor@bplin, Website: www.bplin

NOTICE

NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 13th November, 2020, inter-alia to approve the Un-Audited Financial Results for the Second Quarter (Q2) ended 30th September, 2020.

for BPL LIMITED

Sd/-

Ajit G Nambiar
Chairman & Managing Director

05.11.2020

VICTORY PAPER AND BOARDS (INDIA) LIMITED

Regd. Office: 502, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013, Maharashtra, India. Tel: 91 22 40886160 Email: compliance.officer@capriglobal.in Website: www.capriglobal.in

NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to clause 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulation, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 12th November, 2020 at the registered office of the Company, inter alia, to consider and approve the unaudited financial results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020 and any other matters as decided by the board.

Information in this regard is also available on the website of the Company and also on the website of stock exchange www.bseindia.com.

For Victory Paper and Boards(India) Limited

Sd/-

JOSMIN JOSE
Company Secretary

05th November, 2020

Kizhakkambalam

SPECIALITY RESTAURANTS LTD.

CIN: L55101WB1999PLC090672. Regd. Office: "Uniworth House", 3 A, Gurusaday Road, Kolkata 700 019. Tel. No. (91 33) 2283 7964 Website: www.speciality.co.in; Email: corporate@speciality.co.in

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 12, 2020, inter-alia, to consider the following matters:-

1. Consider and approve the standalone and consolidated unaudited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020 along with the limited review report of the statutory auditors thereon for the corresponding period.

2. Any other matters with the consent of the Chairman.

This information is also available on the Company's website at www.speciality.co.in and may also be available on the Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.

For SPECIALITY RESTAURANTS LIMITED

Sd/-

Avinash Kihnikar
Company Secretary & Legal Head

Place: Mumbai

November 4, 2020

ORIENTAL VENEER PRODUCTS LIMITED

CIN: L35100MH1991PLC060686

Regd. Office : Village Aghai, via Kalyan Railway Station, Thane- 421 301, Maharashtra, India Tel No. : 022-61389400; Fax No. : 022-61389401 E-mail : compliance.ovpl@gmail.com Website : www.ovpl.co.in/

Extract of Statement of Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020

₹ in Lakhs (Except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Half year ended		
		30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Revenue from Operations	6,414.14	3,184.37	5,373.71	9,598.51	8,713.67	26,667.19
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	644.16	355.63	619.54	999.79	1,011.43	3,194.51
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	644.16	355.63	619.54	999.79	1,011.43	3,194.51
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	499.92	277.91	539.17	777.83	829.49	2,433.30
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)	499.92	277.91	539.17	777.83	829.49	2,433.30
6	Equity share capital	539.03	539.03	539.03	539.03	539.03	539.03
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	7,031.92
8	Earnings Per Share (Face Value ₹ 1/- each)						
	Basic:	0.93	0.52	1.00	1.44	1.54	4.51
	Diluted:	0.93	0.52	1.00	1.44	1.54	4.51

NOTES:

1) The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and the website of the Company www.ovpl.co.in.

2) The above financial results have been reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors in its meeting held on November 05, 2020. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the above financial results.

For Oriental Veneer Products Limited

Sd/-

Karim N. Mithiborwala
Managing Director

05 November 2020

Mumbai

CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED

CIN: L65921MH1994PLC173469

Regd. Office: 502, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013, Maharashtra, India Tel: 91 22 43548100; Fax: 91 22 40886160 Email: compliance.officer@capriglobal.in Website: www.capriglobal.in

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, notified by the Ministry of Corporate Affairs effective September 7, 2016, and subsequent amendments thereto ("Rules"), Equity Shares of the Company in respect of which dividend amount have remained unclaimed for seven consecutive years or more are required to be transferred to the Investor Education and Protection Fund Authority (IEPF).

The Company vide letter dated November 5, 2020, has sent individual communication to the concerned shareholders who have not claimed their dividend amount for the financial year 2012-13 and all subsequent years and consequently whose shares are liable to be transferred to IEPF. The Company has uploaded details of the shareholders whose shares are due for transfer to IEPF on the website of the Company at www.capriglobal.in.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by December 5, 2020, the Company shall with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the said equity shares to the IEPF. Therefore, shareholders are requested to submit a valid claim in respect of unclaimed dividends on or before December 5, 2020. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF pursuant to the said Rules.

Shareholders may note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF after following the procedure prescribed under the Rules.

For any queries on the above matter, shareholders may write to our Registrar and Share Transfer Agent at M/s Link Intime India Pvt Ltd, C – 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 083; Tel No.: 022-49186270; email: icpf.shares@linkintime.co.in or the Company at Capri Global Capital Limited, 502, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013; Email : compliance.officer@capriglobal.in.

for Capri Global Capital Limited

Sd/-

Abhisekh Kanoi
Vice President and Group Company Secretary

Place: Mumbai

Date: November 5, 2020

NARBADA GEMS AND JEWELLERY LIMITED

CIN: L01222TG1992PLC014173

Registered Office: 3-6-291/4/B, 2nd Floor, Hyderguda, Hyderabad- 500029. Website: www.narbadajewellery.com; E-mail: comsec@narbadajewellery.com; Ph:040-48506411

NOTICE

Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 13th November, 2020, at 3-6-291/4/B, 2nd Floor, Hyderguda, Hyderabad- 500029, inter-alia to consider and approve the Un-Audited Financial Results for the Quarter and half year ended on 30th September, 2020. For further details, refer to the Company's website: www.narbadajewellery.com and the stock exchange website- www.bseindia.com.

In this connection, as per the provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, as amended, the trading window for dealing in Equity shares of the Company is closed for the insiders and/ or connected persons from Thursday, 01st October, 2020 till 48 hours from the declaration of Un-Audited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020.

For NARBADA GEMS AND JEWELLERY LIMITED

Sd/-

Sanjay Kumar Sanghi
Managing Director
DIN: 00629693

06.11.2020

Hyderabad

SANGAM (INDIA) LIMITED

CIN:L17118RJ1984PLC003173 • Regd. Off.: Atun, Chittorgarh Road, Bhiwara-311001 (Raj.) • Ph:- 91 1482 245400 Fax :- 91 1482 245450 • Email- secretarial@sangamgroup.com Website- www.sangamgroup.com

NOTICE OF THE 34th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of members of the Company will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") on Saturday, 28th November, 2020 at 4.00 p.m. IST at Atun, Chittorgarh Road, Bhiwara-311001 (Raj.) to transact the businesses as set out in the Notice of AGM, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated May 06, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out in the Notice calling the AGM. Members will be able to attend the AGM through VC / OAVM. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In terms of MCA/SEBI Circular(s), the Notice of 34th AGM and the Annual Report for the year 2019-20 containing the Financial Statements (both Standalone and Consolidated) for the year ended 31st March, 2020 and Report of the Auditors' and Directors' thereon ("Annual Report") has been sent through email to those members whose email addresses are registered with the Company/Depository Participants ("DP"). The requirements of sending physical copy of Notice of AGM and Annual Report to the members have been dispensed with vide MCA/SEBI Circular(s).

Members holding shares either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date 20th November, 2020, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of 34th AGM through electronic voting system ("Remote e Voting") of Central Depository Services (India) Limited ("CDSL"). All the members are informed that:

a. The Ordinary and special business as set out in the Notice of 34th AGM, will be transacted through voting by electronic means;

b. The remote e-voting shall commence on Tuesday, 24th November, 2020 at 9.00 A.M. IST;

c. The remote e-voting shall end on Friday, 27th November, 2020 at 5.00 P.M. IST;

d. Any person who acquires shares and become member of the company after sending of the notice of 34th AGM and holds shares as on the cut-off date may go through the remote e-voting instructions displayed on the Company's website or on the website of CDSL. However, if a person already registered with CDSL for remote e-voting then existing User ID and Password can be used for casting votes;

e. Members may note that i) the remote e-voting module shall be disabled by the CDSL after the aforesaid date and time or voting and ones the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently ii) the members who have cast their vote by remote e-voting prior to the 34th AGM may participate in the 34th AGM through VC/OAVM facility but shall not be allowed to cast their vote again through the e-voting system during 34th AGM. c) the members participating in the 34th AGM and who had not cast their vote by remote e-voting, shall be entitled to cast their vote through e-voting system during the 34th AGM; and d) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting, participating in the 34th AGM through VC/OAVM facility and e-voting during the 34th AGM.

f. The notice of AGM alongwith Annual Report for the financial year 2019-20, is also available on the website of the Company at www.sangamgroup.com and on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com for providing remote e-voting facility at the AGM at www.evotingindia.com.

g. In case of any query, you may refer the frequently asked question (FAQs) for shareholders and e-voting manual for shareholders available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdsindia.com.

h. Those members holding shares in physical form whose email addresses are not registered with the Company may register their email address by sending scan copy of a signed request letter mentioning name, folio no. and complete address, self-attested scanned copy of PAN Card and self-attested scanned copy of any document (i.e. Aadhar Card, Driving License, Election Identity Card and Passport) in support of the members holding shares in demat form can update their email address with their DP.

i. All grievance concern with the e-voting/remote e-voting facility may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL and send email to helpdesk.evoting@cdsindia.com or call on 022-23058738 or 022-23058542.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") read with relevant rules made there under and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, the 21st November, 2020 to Saturday, the 28th November, 2020 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and determination of payment of dividend, if approved at the said AGM.

CS. Brij Kishore Sharma, Practicing Company Secretary has been appointed as Scrutinizer for conducting the voting process in a fair and transparent manner.

By order of the board
For Sangam (India) Limited
(Anil Kumar Jain)
Company Secretary

Place : Bhiwara

Date : 05-11-2020

GAYATRI PROJECTS LIMITED											
CIN: L99999TG1989PLC057289											
Regd. Office: B1, TSR Towers, 6-3-1090, Raj Bhavan Road, Somajiguda, Hyderabad-500082											
Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30 th September, 2020											
(₹ in Lakhs)											
Particulars	STANDALONE					CONSOLIDATED					
	Quarter Ended	Quarter Ended	Half Year Ended	Half Year Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Half Year Ended	Half Year Ended	Year Ended	Year Ended
	30.09.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020	30.09.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	30.09.2020	31.03.2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations (net)	79,822.89	69,770.66	146,617.62	168,178.98	342,733.36	79,822.89	69,770.66	146,617.62	168,178.98	343,862.30	
Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/ or Extraordinary items)	184.03	1,851.05	(1,172.76)	8,931.13	5,511.89	20.09	(13.50)	(1,497.22)	6,447.64	(3,627.36)	
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	184.03	1,851.05	(1,172.76)	8,931.13	(39,022.00)	(139.86)	(1,104.68)	(1,668.07)	5,307.01	(6,376.05)	
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	333.18	803.45	(872.37)	6,280.27	(38,457.22)	9.29	(2,152.28)	(1,367.68)	2,656.15	(5,811.27)	
Total comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	286.88	491.44	(835.08)	5,994.53	(38,730.51)	(136.86)	(2,127.32)	(1,430.23)	2,707.38	(26,311.83)	
Equity Share Capital	3,743.97	3,743.97	3,743.97	3,743.97	3,743.97	3,743.97	3,743.97	3,743.97	3,743.97	3,743.97	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of previous year					90,488.56					87,284.62	
Earnings per share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations)-											
Basic & Diluted	0.18	0.42	(0.47)	3.35	(20.54)	(0.04)	(1.15)	(0.73)	1.42	(3.10)	

Notes:

1. The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the Three Months and Six Months ended 30th September, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the Three Months and Six Months ended 30th September, 2020 are available on the Stock Exchange websites (www.nse-india.com / www.bseindia.com) and company's website www.gayatri.co.in.

By Order of the Board
For GAYATRI PROJECTS LIMITED

T. Indira Reddy
Chairperson
DIN: 00009906

Place: Hyderabad

Date : 5th November, 2020

emami*

CIN No. : L63993WB1983PLC036030; Website: www.emamilttd.in

Regd. Office : 687, Anandapur, Emami Tower, E.M. Bypass, Kolkata 700 107

Interim dividend 400%

Revenues up by 11%

EBIDTA up by 33%

Cash Profit up by 31%

Q2FY21

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2020

S.N.	Particulars	Consolidated					
		Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
		30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020
1	Revenue from Operations	73,482	48,134	66,005	1,21,616	1,30,956	2,65,488
2	Earning before share of loss of associates, Exceptional items, Interest, Depreciation, Amortisation & Tax	26,498	12,968	20,936	39,466	35,499	74,761
3	Profit before share of loss of associates, Exceptional items & Tax	14,767	5,019	11,817	19,786	17,578	39,027
4	Profit for the period/ year attributable to the owners of the Company	11,845	3,958	9,599	15,803	13,511	30,230
5	Cash Profit (PAT) attributable to the owners of the Company + Depreciation & Amortisation)	23,325	11,439	17,787	34,764	30,080	63,924
6	Total Comprehensive Income/ (loss) for the period/ year attributable to the owners of the Company	11,220	6,313	9,027	17,533	7,691	20,130
7	Equity Share Capital	4,445	4,456	4,539	4,445	4,539	4,532
8	Reserves (excluding Revaluation Reserve)						1,77,843
9	Earnings Per Share (of ₹1 each)						
	Basic :	2.66	0.88	2.12	3.55	2.98	6.67
	Diluted :	2.66	0.88	2.12	3.55	2.98	6.67
	Cash :	5.25	2.54	3.92	7.79	6.63	14.08

NOTES :

1 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 5th November, 2020.

2 Information on Standalone figures for the Quarter and Half year ended 30th September, 2020 -

Particulars	30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	Year Ended 31.03.2020
(i) Revenue from operation (₹ in Lakhs)	65,386	43,459	59,212	1,08,845	1,18,119	2,38,992
(ii) PAT (₹ in Lakhs)	11,452	6,719	9,567	18,171	17,823	28,912
(iii) Basic & Diluted EPS (₹)	2.58	1.49	2.11	4.06	3.93	6.37
(iv) Cash Profit (PAT + Dep & Amortisation) (₹ in lakhs)	22,801	14,059	17,635	36,860	33,736	61,522
(v) Cash EPS (₹)	5.13	3.12	3.88	8.25	7.43	13.55

The Standalone Financial Results are being forwarded to the Stock Exchanges (BSE, NSE & CSE) for uploading on their respective websites and the same are also made available on the company's website viz, <http://www.emamilttd.in>.

3 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Standalone & Consolidated Quarterly Financial Results along with balance sheet & cash flow statement are available on Stock Exchange websites and on company's website <http://www.emamilttd.in>.

4 As the Company's business activity falls within a single operating segment, viz, "Personal and Healthcare", no separate segment information is disclosed.

Place : Kolkata

Date : 5th November, 2020

Making People Healthy & Beautiful Naturally

Sushil Kr. Goenka
Managing Director

DISH TV INDIA LIMITED

Corporate office: FC-19, Sector-16A, Noida-201 301 [U.P.]

Regd. Office: 18th Floor, A Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai – 400 013, Maharashtra

CIN: L51909MH1988PLC287553, Tel.: 0120- 5047005/5047000, Fax: 0120-4357078

E-mail: investor@dishd2h.com, Website: www.dishd2h.com

Extract of statement of standalone and consolidated financial results for the quarter and six months ended 30 September 2020

(Rs. In Lacs)

Particulars	Standalone					Consolidated					
	Quarter ended			Six months period ended	Year ended	Quarter ended			Six months period ended	Year ended	
	30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020	30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	31.03.2020
1. Total income from operations	42,175	41,005	34,224	83,180	70,241	1,51,800	84,636	83,558	89,318	1,68,194	1,81,948
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	7,930	6,810	(1,786)	14,740	(2,450)	8,089	8,417	10,265	1,710	18,682	4,809
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7,930	6,810	(2,855)	14,740	(3,719)	(1,83,827)	8,417	10,265	1,710		

